

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८. नगरसचिव कार्यालय  
 क्रमांक : नस/४/कावि/ ६८२ /२०१४  
 दिनांक : १४/०८/२०१४

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा समिती  
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा समितीची  
 पाक्षिक सभा दिनांक २०/०८/२०१४ रोजी आयोजित  
 केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा समितीची पाक्षिक सभा  
 बुधवार दिनांक २०/०८/२०१४ रोजी दुपारी ४.१० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय  
 इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे.  
 सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी  
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०३

दिनांक : २०/०८/२०१४

वेळ : दुपारी ४.१० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक २०/०८/२०१४ रोजी दुपारी ४.१० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

-----

अ) दिनांक २१/०५/२०१४, ०४/०६/२०१४ व ०६/०८/२०१४ रोजी झालेल्या सभेचा ( कार्यपत्रिका क्रमांक २१ ) सभावृत्तांत कायम करणे.

ब) दिनांक ०६/०८/२०१४ रोजी झालेल्या विशेष सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक २) सभावृत्तांत कायम करणे.

-----

विषय क्र.१) मे.सुमित स्पोर्ट्स अन्ड फिटनेस इक्विपमेंट चिंचवड पुणे १९ यांना नेहरुनगर, थेरगाव, भोसरी, चिंचवडगाव, मा.आयुक्त निवास, पिंपळे गुरव, यमुनानगर तलावाचे पाणी शुध्दीकरण, परिसर स्वच्छता, देखभाल व यांत्रिक दुरुस्ती कामकाज व मे.वरदायिनी एन्टरप्राईजेस चिंचवड पुणे १९ यांना निगडी प्राधिकरण, मोहननगर, सांगवी, कासारवाडी तलावाचे पाणी शुध्दीकरण, परिसर स्वच्छता, देखभाल व यांत्रिक दुरुस्ती कामकाज दि.०१/१२/२०१३ ते ई-निविदा नोटीस क्र.१/२०१३-१४ ची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत यापूर्वी केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार प्रस्तावात नमुद केलेल्या गतवर्षीच्या दराने मुदतवाढ देणेस मान्यता देणेबाबत मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

(दिनांक २०/०८/२०१४ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.२) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने सेक्टर २६, आकुर्डी येथे लॉन टेनिस कोर्ट क्र.१ व २ कोर्ट चालविले जाते. सदर कोर्टवर सरावासाठी सध्या मनपाकडून ऑन लाईन आरक्षण उपलब्ध करून दिले जाते. श्रीम.निवेदिता दिलीप कच्छवा, राहणार - चैतन्यश्री हौ.सोसायटी, ए, सेक्टर २४, निगडी,

प्राधिकरण, पुणे ४४ या मनपा परिसरातील लॉन टेनिस खेळाडूंना प्रशिक्षण देऊन खेळाडूंचा विकास करण्यास तयार आहेत. मनपाचा सेक्टर २६ आकुर्डी येथील लॉन टेनिस कोर्ट क्र. १ व २ कोर्ट निवेदिता दिलीप कच्छवा यांच्या नांवे ५ वर्षे भाडेकराराने मनपा नियमानुसार भाडे आकारून चालविण्यास देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे (दिनांक २०/०८/२०१४ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.३) सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात नोंदणीकृत संस्था / मंडळे यांचेकडून प्राप्त झालेल्या अर्जापैकी पात्र झालेल्या संस्थांना १) साई संस्कार संस्था, आकुर्डी पुणे र.रु.२,०२,०८२/- २) शारदा महिला बाल विकास शिक्षण प्रसारक मंडळ, पिंपळेगुरव, पुणे र.रु.८८,३३३/- ३) माई बाल भवन, आदर्शनगर, मामुर्डीगांव, पुणे र.रु.५३,४५३/- या प्रमाणे एकूण र.रु.३,४३,८६८/- अनुदान अदा केले असल्याने त्याचे अवलोकन होऊन त्यास कार्यांतर मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय  
क्रमांक : नस/४/कावि/ ६८२ /२०१४  
दिनांक : १४/०८/२०१४ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.